







## मराठवाड्यातील धरणाना पाण्याची प्रतीक्षा

जायकवाडीसह उर्वरित धरणांमध्ये पाणीसाठा किती?

राज्यात ठिकठिकाणी पावसाची हवेची लागत असली तरी मराठवाड्यात अजूनही पावसाचा जोर म्हणाऱ्या तसा नसल्याने धरणप्रकल्पांमध्ये पाण्याची आवक मंदावली आहे. मराठवाड्याचा जलसंपदा विभागाने दिसेल्या माहितीनुसार, जायकवाडी धरणात आज केवळ ४.३१ टक्के उत्थित पाणीसाठा शिल्क राहिला असून उर्वरित ठिकाणी धरणांमध्ये पाण्याची हव्ह्यू आवक होत आहे.

मराठवाड्यात एकूण उपयुक्त पाणीसाठा किती?

मराठवाड्यात माझी साठी निवासांपासून हलवया ते मध्यम सर्वांचा पाऊस सुरु आहे. दस्यान, जुलै महिन्यात जूनच्या सारासारेषी अधिक पाऊस पडूणार असल्याचे हवगामान अभ्यासकानी सांतिले आहे. त्यापैकी या आठवाड्याच्या अवैरीस पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्याचा विभागाचा असणाऱ्या लघू, मध्यम व मंठला १२० धरणप्रकल्पांमध्ये आज केवळ १.७० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्क आहे. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हा सर्वांक कमी प्रकरणीचे पाणीसाठा असणाऱ्या जलसंपदा विभागाच्या माहितीवरून दिसून येते.

जायकवाडी धरणात ४.३१ टक्के पाणीसाठा : मराठवाड्यातील सर्वांत अधिक पाणीक्षमता असणाऱ्या जायकवाडी धरणात आज (दि ५ जुलै) ४.३१ टक्के म्हणैचे केवळ ३.३० टीएमी उपयुक्त



पाणीसाठा शिल्क आहे, माझील वर्षी हा पाणीसाठा २६.५६ टक्के एवढा होता.

बीड, हिंगोली, परमारीतील धरणांमध्ये होतेय वाढ : बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील धरणे अजूनही खालावलेल्याच अवस्थेत दिसत असून हिंगोलीचे सिद्धेश्वर धरण अजूनही शुद्धावरच आहे. मराठवाड्याचा विभागाचा असणाऱ्या जलसंपदा वाढण्याची पाणीसाठा १२० धरणप्रकल्पांमध्ये आज केवळ १.७० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्क आहे. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हा सर्वांक कमी प्रकरणीचे पाणीसाठा असणाऱ्या जलसंपदा विभागाच्या माहितीवरून दिसून येते.

जायकवाडी धरणात ४.३१ टक्के पाणीसाठा :

मराठवाड्यातील सर्वांत अधिक पाणीक्षमता असणाऱ्या जायकवाडी धरणात आज (दि ५ जुलै)

४.३१ टक्के म्हणैचे केवळ ३.३० टीएमी उपयुक्त

पाणीसाठा शिल्क आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव, माझार धरण अजूनही शुद्धावरच असून या जिल्ह्यातील अजूनही पाण्याची प्रतीक्षाच आहे. नंदिंच्या विष्णुपूरी धरणात ३३.४२ टक्के उपयुक्त पाणीसाठाची नोंदवण्यात आली आहे.

धाराशिव, लातुरमध्ये समाधानकारक परिस्थिती : धाराशिव, लातुरमध्ये समाधानकारक परिस्थिती यांना जलावृत्ती शोलावलेल्याच अवस्थेत दिसत असून हिंगोलीचे सिद्धेश्वर धरण अजूनही शुद्धावरच आहे. मराठवाड्याचा विभागाचा असणाऱ्या जलसंपदा वाढण्याची पाणीसाठा २७.६९ टक्क्यावर वाढत असून उपयुक्त पाणीसाठा २७.६९ टक्क्यावर

परिणामी, धरणसाठ्यात वाढ झाली आहे. धाराशिवच्या सिना कोळेगाव धरणात उपयुक्त पाणीसाठा शुद्धावर असला तरी पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. निम तेण धरणात १४.७६ टक्के पाणीसाठा आहे. इतर धरणांमध्ये २० ते ५० टक्के पाणीसाठा आहे. लातुरमध्ये धरणांमध्ये ३० टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा गेला असून बहुतांश धरणांमध्ये ४० -४२ टक्के पाणीसाठा शिल्क आहे.



महत्वाच्या घटना

- १७३५ : मल्हाराव होळकर आणि राणोजी शिंदे गजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास पराले.
- १७४५ : 'डॉलर' हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. हे चलन पूर्वीपैकी दशमान पद्धतीवर आधारित होते.
- १८८५ : लुर्ह पाश्चर यांने रोबीज या रोगावरील लशीची यशस्वी चाचणी केली.
- १८९२ : ब्रिटिश संसदेचे सभासद महणून दादार्भाई नोरोजी या पहिल्या भारतीय व्यक्तिची निंद झाली.
- १९०८ : रॉर्ट पियांयी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
- १९१० : भांडारकर प्राच्यविद्या संशेधम संस्थेची पुणे येथे स्थापना
- १९३९ : जर्मनीतील जू व्यक्तिचे उले मुरले उद्योगवरै बंद करण्यात आले.
- १९४४ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नेताजी मुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यादा राष्ट्रपिता महात्मा लंबून संबोधल.
- १९४७ : रशियात ए के ४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरुवात झाली.
- १९४८ : पुणे मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतील सर्वांत जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.
- २००६ : चीन युद्धावसून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी 'नाशू ला' ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.

जन्मदिवस | जयंती | वाढदिवस

- १७११ : सर थोमस स्टॉफर्ड रॅफल सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुस्तस्ही (मृत्यू: ५ जुलै १८२६)
- १८३७ : सर रामकृष्ण पोषल भांडारकर संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, विहास संशोधक व समाजसुधारक (मृत्यू: २५ ऑगस्ट १९२५)
- १८६२ : एल. के. अनंतलकृष्ण अय्यर, दक्षिण भारतातील जातिजमानीची सखोल पाणीं कल्पन माहिती गोळा करणारे मानववंशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)
- १८८१ : विर्भातील संत गुलाबवर महाराज (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५)
- १८९० : भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुर्जी जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९३६)
- १९०१ : डॉ. श्यामप्रसाद मुकंजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (मृत्यू: २३ जून १९५३)
- १९०५ : लक्ष्मीबाई कळकर राष्ट्रसेविका समितीच्या अंतर्धापिका (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८)
- १९१४ : डब्ल्यूडब्ल्यूचे संस्थापक विन्स मॅक्मोहन सिनियर यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९८४)
- १९२० : डॉ. विनायक महादेव तथा 'वि. म.' दांडेकर अर्थतज्ज्ञ, 'इंडियन स्कूल ऑफ पॉलिटेक्निक इकॉनॉमी' या संस्थेची त्यांनी उभरणी केली. त्यांचे 'पॉलंटी इन ईंडिया' हे पुस्तक गाजले (३० जुलै १९९५)
- १९२७ : व्यंकटेश दिवांग माडगूळकर लेखक, चित्रकार, पटकथाकार, शिकारी (मृत्यू: २८ ऑगस्ट २००९)
- १९३० : डॉ. एम. बालमुलीलकृष्ण दक्षिणात्य संसीताचे गायक व व्याख्यातीलनवादक, पद्मश्री (१९७१), पद्मविभूषण (१९९१)
- १९३५ : चौदावे अवतार दलाई लामा यांचा जन्म.
- १९३९ : भारतीय किकेट खेळाडू मनसुद यांचा जन्म.
- १९४६ : जॉर्ज डब्ल्यू. बुश अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष.
- १९४८ : अभिनेता सिल्हेस्टर रस्ट्लॉन यांचा जन्म.
- १९५२ : रेखा शिवकुमार बैजल मराठी साहित्यिक.
- १९६१ : भारतीय राजकारणी आणि वकील वंदना चहलण यांचा जन्म.
- १९७५ : अमेरिकन रंप, निमते आणि अभिनेते ५० सेंट यांचा जन्म.
- १९८६ : तम्बूर चे संस्थापक डेविड कार्प यांचा जन्म.

मृत्यू | पुण्यतिथी | स्मृतिदिवस

- १६१४ : कच्च प्रांताचे राजपूत राजा व मुख्य बादशाहा अकबर यांचे विश्वासू सेनापती राजा मंसिर यांचे निधन.
- १८५४ : जर्ज ओम्स जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १६ मार्च १७८३)
- १८५५ : ब्रिटीश कालीन भारतात कार्मेलिया सोरबवीजी यांचे निधन.
- १९६२ : नोबल पारितोषिक वेजेता प्रख्यात अमेरिकन कांदंबच्या, लघुकथा, पटकथा, निबंधन व निधन.
- १९६६ : 'बाबू' जगजीवनराम स्वातंत्र्यसेविका, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताते उपपत्रप्रधान (जन्म: ५ एप्रिल १९०८)
- १९७७ : चेतन आंदं हिंदी चित्रपट निमते, दिव्यांशक आणि पटकथाकार (जन्म: ३ जानेवारी १९२१)
- १९९९ : एम. एल. जयरसिंह कसोटी क्रिकेटपूर्ण, शैलीदार फलंदाज (जन्म: ३ मार्च १९३९)
- २००२ : रिलान्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरभाई अंबानी पदविभूषण पुरुस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उद्योगपती (जन्म: २८ डिसेंबर १९३२)
- २००४ : ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष थॉमस क्लेस्टिल यांचे निधन.



आठवड्यांपर्यंत राहू शकतो.

अंलजी टाळण्यासाठी त्यांचा गरज आहे.

गवताच्या ऐलजीमुळे गरारा त्रास : सुखावाली शिंगा येतात. घसा खवखवणे, नाकावून सतत पाणी वातते. डोकेद्वारी व डोक्याभेदवती सूज येते. डोळे, कान, नाकासून संपूर्ण चैपेला त्रास आहे. त्यांनी तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

गवताच्या ऐलजीमुळे गरारा त्रास : सुखावाली शिंगा येतात. घसा खवखवणे, नाकावून सतत पाणी वातते. डोकेद्वारी व डोक्याभेदवती सूज येते. डोळे, कान, नाकासून संप





